

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील यंत्रमाग उद्योगासाठीच्या वीज दरात कपात करण्याबाबत

(१) १९५७३ (२१-०८-२०१५). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील यंत्रमाग उद्योगांच्या वीज दरात वाढ झाल्याने मालेगाव (जि.नाशिक) येथील नागरिकांनी वीज दरवाढ कमी करण्याबाबत मागणी केली असून याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १५ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालेगांव (ता.जि.नाशिक) येथील यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो परंतु मागील काही महिन्यांपासून कापड विक्रीमध्ये ही मोठ्या प्रमाणात मंदी आहे तसेच यंत्रमाग उद्योग आठवड्यातून २ ते ३ दिवस चालतो त्यामुळे यंत्रमाग धारक व कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कारणास्तव यंत्रमाग धारकांचे मे, जून, जुलै या तीन महिन्यांचे वीज देयक माफ करावे किंवा यंत्रमाग उद्योगाच्या वीज दरात कपात करावी अशी मागणी संबंधितांना करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) मा. विद्युत नियामक आयोगाने त्यांचे वीज दर आदेश दिनांक २६.०६.२०१५ व दि. ०३.११.२०१६ लागू करतांना लघुदाब यंत्रमागधारकांकरिता नवीन वीज वर्गवारी निर्माण केलेली आहे. सदर वर्गवारीचे वीज दर औद्योगिक वर्गवारीच्या तुलनेत कमी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच २७ एच.पी. पेक्षा कमी विद्युत जोडभार असलेल्या यंत्रमाग ग्राहकांना रु. २.७७/-

प्रति युनिट व २७ एच.पी. पेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग ग्राहकांना रु. ४.२२/- प्रति युनिट वीजदर सवलतीसाठी शासनातर्फे महावितरण कंपनीस अनुदान देण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

औद्योगिक वसाहतींना वीज दरात सवलत देणेबाबत

(२) २८४३९ (२३-१२-२०१५). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औद्योगिक वसाहतीसाठी असलेले शेजारच्या राज्यातील विजेचे दर आणि महाराष्ट्रातील विजेचे दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने राज्यातील स्टील कंपन्यांच्या मालकांनी मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे स्टील कंपन्या उभारण्याचा निर्णय घेतल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार महाराष्ट्रात सुरु असलेल्या कंपन्या महाराष्ट्रातच राहाव्यात म्हणून औद्योगिक वसाहतींना वीज दरात सवलत देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) महाराष्ट्रातील वीजदर सकृतदर्शनी इतर राज्यांच्या तुलनेत जास्त दिसत असले तरी राज्यातील स्टील कंपन्या मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे उभारण्याचा निर्णय कंपनी मालकांनी घेतल्याबद्दलची माहिती महावितरण कार्यालयास उपलब्ध नाही.

(२) व (३) होय.

वीजेच्या दरात सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोंदिया जिल्ह्यात कृषिपंप जोडणीची ३ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत

(३) २९४४० (२३-१२-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया जिल्ह्यात कृषिपंप जोडणीची ३ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या कृषीपंपाना वीज जोडणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) गोंदिया जिल्ह्यात माहे ऑगस्ट, २०१५ अखेर पैसे भरून प्रलंबित कृषी पंप अर्जदारांची संख्या ३०८६ इतकी होती.

(२) व (३) विदर्भ व मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत कृषीपंप ऊर्जाकरणाकरिता रु. ८१९ कोटी शासनाकडून मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी गोंदिया जिल्ह्यासाठी रु. २१ कोटी देण्यात आले होते. मार्च, २०१६ अखेर १८७९ कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे व उर्वरित कृषीपंप ऊर्जाकरणाची कामे सुरु आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंप वीजजोडणी अनुदानात केलेली कपात

(४) २९४४६ (२३-१२-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य विद्युत वितरण कंपनीसाठी असलेल्या एकूण १०३९ कोटी रुपये तरतूदीपैकी विदर्भासाठी ३५९ कोटी तर मराठवाड्यासाठी ४६० कोटी रुपयांचे अनुदानाची सन २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विदर्भ व मराठवाड्यातील कृषिपंप वीजजोडणी अनुदानात तब्बल २४६ कोटी रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती दिनांक १८ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या विभागातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता उक्त अनुदानात केलेली कपात रद्द करून अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीप्रमाणे अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) सन २०१५-१६ यावर्षी कृषिपंप ऊर्जाकरणासाठी एकूण रु. १०३९ कोटी तरतूदीपैकी विदर्भ व मराठवाडा विभागातील कृषिपंपाकरिता रु. ८१९ कोटी इतका निधी आणि "कृषिपंपाचा अनुशेष दूर करणे" या अनुशेषाच्या योजनेसाठी रु. २२० कोटी इतका निधी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांकरिता मंजूर करण्यात आला होता.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नळपाणी योजनांना शेती पंपाच्या दरात वीज पुरवठा करण्याबाबत

(५) ३२५३७ (२३-१२-२०१५). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नळपाणी योजनांना शेती पंपाच्या दरात वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मा.मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री आदिकडे चंदगड पंचायत समितीच्या सभापतींनी माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) व (२) राज्यातील वीजेचे दर हे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून निश्चित केले जातात. आयोगाच्या वीजदर आदेशानुसार राज्यातील लघुदाब व उच्चदाब सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना "सार्वजनिक पाणी पुरवठा योजना" या वर्गवारीचे वीज दर लागू आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अंबरनाथ (जि.ठाणे) येथील नागरिकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याबाबत

(६) ४००९५ (२०-०४-२०१६). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ (जि.ठाणे) येथील नागरिकांना दररोज कमी दाबाचा व सतत खंडीत वीज पुरवठा होत असल्याने रात्रीच्या वेळेस याचा विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊन त्यांच्या अभ्यासावर परीणाम होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत येथील नागरिकांनी व मा.लोकप्रतिनिधी यांनी महावितरणच्या कार्यालयात व मा. ऊर्जा मंत्री यांचे कडे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान स्विचिंग स्टेशन सुरु करण्याबाबत निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने तेथील नागरिकांना होणऱ्या त्रासाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

अंबरनाथ (प.) व अंबरनाथ (प.) येथील एकूण ८६ रोहित्रांची तपासणी वेळोवेळी केली असता तेथे योग्य दाबाने वीज पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे.

(२) हे खरे आहे.

(३) होय, महावितरण कंपनीमार्फत चौकशी केली आहे.

(४) आनंदनगर MIDC,अंबरनाथ (पू) मध्ये २२ के.व्ही. स्विचिंग स्टेशनचे काम गतिमान विद्युत विकास व सुधारणा (RAPDRP) योजनेमध्ये सुरु असून प्रगती पथावर आहे. तसेच, अंबरनाथ (प) उपविभागांतर्गत मोहन सबर्बिया येथे २२ के.व्ही. स्विचिंग स्टेशन एकात्मिक ऊर्जा विकास योजना (IPDS) स्किम अंतर्गत मंजूर असून सदरचे काम प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**विदर्भ आणि मराठवाडा या भागातील उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या
वीज दरांचे सुसूत्रीकरण करण्याबाबत**

(७) ४२८५९ (२०-०४-२०१६). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भ आणि मराठवाडा या मागसलेल्या भागातील उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या वीज दरांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून या समितीच्या अहवालातील शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समिती नेमण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशींचे स्वरूप काय आहे व त्यावर अभ्यास करण्यासाठी पुन्हा समिती नेमण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची रचना व कार्यक्षमता काय आहेत व समितीचा अहवाल केव्हा प्राप्त होणे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) आंतरविभागीय समिती तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव समिती यांच्या अहवालातील शिफारशींवर धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली. सदर मंत्रीमंडळ उपसमितीने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व D व D+ क्षेत्रातील उद्योगांना इंधन समायोजन आकारात सवलत, उद्योगांच्या कार्यक्षमतेवर आधारित सवलत तसेच नवीन उद्योगांना प्रोत्साहनपर सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदरची सवलत दिनांक ०१.०४.२०१६ पासून देण्यात येत आहे.

**चांदूर रेल्वे, धामणगांव रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील
इन्फ्रा - २ ची कामे प्रलंबित असल्याबाबत**

(८) ४३१८२ (२०-०४-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चांदूर रेल्वे, धामणगांव रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील एम.एस.ई.बी.चे प्रलंबित कनेक्शन व अमरावती जिल्ह्यातील इन्फ्रा - २ ची कामे प्रलंबित असल्याचे निवेदन मा. उर्जा मंत्री व मा. मुख्यमंत्री, प्रधान सचिव, ऊर्जा विभाग यांना दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनावर शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) सदर तालुक्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये १५५१ प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून उर्वरित प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडण्या देण्याचे काम विविध योजनांतर्गत करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये इन्फ्रा - II योजनेअंतर्गत ४ नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्र १० उपकेंद्र रोहित्र क्षमतावाढ, ९६२ नवीन वितरण रोहित्र, ३९०.४१ कि.मी. उच्चदाब वाहिनी, २२०.६२ कि.मी. लघुदाब वाहिनी उभारण्याचे काम पूर्ण केले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा व गडहिंगलज तालुक्यातील
ग्रामीण भागातील विद्युत खांब बदलणेबाबत**

(९) ४५३७६ (२०-०४-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा व गडहिंगलज तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत खांब हे जुने व गंजलेले असल्याने वादळी-वाऱ्यामध्ये पडण्याचा संभव असल्याने सदर खांब व डीपी (ट्रान्सफार्मर) बदलणेबाबत दिनांक २० ऑक्टोबर, २०१५ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.ऊर्जा मंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व सदर तीनही तालुक्यातील विद्युत खांब व डी.पी बदलणेचे काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) महावितरण कोल्हापूर मंडळ कार्यालयाकडून गडहिंगलज विभागातील गंजलेले व जुने पोल बदलण्याकरिता U & M योजनेअंतर्गत कार्यादेश देण्यात आले असून, गडहिंगलज विभागांतर्गत १२७ उच्चदाब पोल, ४४५ लघुदाब पोल, व १६८ वितरण पेटी बदलण्यात आले आहेत. तसेच ५३ डी.पी. अर्थिंग करण्यात आले आहेत.

**मौजे कानूर, हेरे, तुर्कवाडी (जि.कोल्हापूर) येथील फिडर वरील
वीज पुरवठा रात्री ऐवजी दिवसा सुरु ठेवण्याबाबत**

- (१०) ४५४१२ (२०-०४-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मौजे कानूर, हेरे, तुर्कवाडी (ता.चंदगड, जि.कोल्हापूर) या गावातील फिडरवरील विद्युत पुरवठा दिवसा सुरु ठेवण्याची मागणी मा.ऊर्जा मंत्री यांचेकडे चंदगड येथील लोकप्रतिनिधी यांनी माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच कृषी पंपांसाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा लक्षात घेऊन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने महावितरण कंपनीचे दि. १४.०१.२०१३ च्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना रात्रीच्या काळात १० तास व दिवसा ८ तास ३ फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पध्दतीने देण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी १६ तास वीज उपलब्ध करून देण्याबाबत

- (११) ४५५५६ (२०-०४-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नागपूर विभागीय आयुक्त यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या विजे संदर्भात राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवर अंमलबजावणी करण्यात येऊन शेतकऱ्यांना १६ तास विज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना १६ तास विज उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) राज्यात पाण्याचे योग्य नियोजन तसेच कृषी पंपासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा लक्षात घेऊन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेने दि. १४/०१/२०१३ च्या महावितरण कंपनीच्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना रात्रीच्या काळात १० तास व दिवसा ८ तास ३ फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पध्दतीने देण्यात येत आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वीज खरेदी व इंधन समायोजन आकार यांचा सर्वकष
अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीबाबत**

(१२) ४७११५ (२०-०४-२०१६). श्री.राहूल कुल (दोंड), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केलेली मागणी व अनुषंगिक बाबींचा विचार करून खरेदी व इंधन समायोजन आकार यांचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र वीज मंडळाच्या सुत्रधारी (Holding) कंपनीच्या अंतर्गत एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समितीने वीज खरेदी व इंधन समायोजन आकार यांचा सर्वकष अभ्यास विस्तृत अहवाल शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) वीज खरेदी व इंधन समायोजन आकार याबाबत सर्वकष अभ्यास विस्तृत अहवाल तयार करण्याचे काम सदर समितीकडून सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात विनापरवाना सुरु असलेल्या
बांधकामासाठी वीज पुरवठा होत असल्याबाबत**

(१३) ४९७९४ (१७-०५-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी),

अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात विनापरवाना बांधकाम सुरु असून या बांधकामासाठी लागणारी वीज, वीजचोरी करून वापरत असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने वीज चोरी करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२) व (३) पाथर्डी उपविभागांतर्गत महावितरण कंपनीतर्फे वीजचोरी पकडण्याच्या मोहिने अंतर्गत ९८ वीज चोरी प्रकरणे दाखल करून घेतली असून ५८ प्रकरणांमध्ये फिर्याद दाखल केली असून ४० प्रकरणी वीज चोरीची दंडात्मक रक्कम भरून घेणेत आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा डोंगरगाव (ता.मोहाडी, जि.भंडारा) येथील पथदिवे लावणे करिता
मंजूर असलेल्या वाढीव खांबांच्या बांधकामाबाबत**

(१४) ५२३३४ (२१-०४-२०१६). श्री.चरण वाघमारे (तुमसर), श्री.राजेश काशीवार (साकोली) :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा डोंगरगाव (ता.मोहाडी, जि.भंडारा) येथील पथदिवे लावणे करिता मंजूर असलेले नविन वाढीव पोल बांधकामाचे काम कंत्राटदाराकडून दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित असतांना सुध्दा काम पूर्ण झाले नसल्याचे दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजी मा. उर्जा मंत्री यांचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने कंत्राटदारावर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाचे कारण काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२) व (३) मोहाडी तालुक्यातील डोंगरगांव येथील वाढीव पथदिव्यांचे अंदाजपत्रक दिनांक २५.०३.२०१३ द्वारे मंजूर करण्यात आलेले होते. या अंदाजपत्रकामध्ये ३ कि.मी. लघुदाब वाहिनी व ५० पथदिव्यांचा समावेश केलेला आहे. जिल्हा नियोजन समिती, भंडाराद्वारे सन २०१४-१५ या वर्षीच्या कामामध्ये ते समाविष्ट होते. मोहाडी व भंडारा तालुक्याकरिता मे. आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर, नागपूर यांना पथदिव्यांच्या कामांचा कार्यादेश दि. ०२.०९.२०१४ अन्वये देण्यात आले होते. त्यानुसार ५० पोलपैकी २५ पोलचे काम कंत्राटदाराने पूर्ण केले व १५ पोलवर पथदिवे लावले. उर्वरित २५ पोलपैकी कंत्राटदाराने ५ पोल उभे केले व नंतर सदर कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिले होते. सदर कंत्राटदारावर नियमानुसार कार्यवाही करून अर्धवट राहिलेले काम अन्य कंत्राटदाराकडून मार्च, २०१७ ला पूर्ण करण्यात आले आहे. सदर पथदिवे ग्रामपंचायत कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आंदर मावळ, कांब्रे (जि.पुणे) परिसरात नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याबाबत

(१५) ५३०९० (२१-०४-२०१६). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आंदर मावळ, कांब्रे (जि.पुणे) परिसरात अपुऱ्या दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नळपाणी पुरवठा योजना बंद पडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या भागातील महिलांना ठोकळवाडी धरणातून पाणी आणण्यासाठी दोन कि.मी. अंतर उतरून व तेवढ्याच अंतरावर चढण चढून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास,या वीजवाहक तारा गेल्या ३० वर्षांपुर्वीच्या असल्याने या तारा ठिकाणी तुटलेल्या असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या भागात कायमस्वरूपी उच्च दाबाने वीजपुरवठा होण्याबाबत महावितरणने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-१०-२०१७) : (१) व (२) आंदर मावळ, कांब्रे परिसरात सदर नळ पाणी पुरवठा योजना नसून सदर पाणी पुरवठा योजना, नाणे मावळ कांब्रे येथे आहे. सदर ठिकाणी पाणी पुरवठ्याला कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याबाबत कोणतीही तक्रार नाही. (३) हे खरे आहे.

परंतु वीज पुरवठा खंडीत झालेल्या ठिकाणाचा वीज पुरवठा विनाविलंब सुरळीत केला जातो.

- (४) जुनी यंत्रणा अद्ययावत रितीने सक्षम करण्यासाठी मावळ तालुक्यातील वडगांव उप विभागासाठी मेन्टेनन्स डीपीआर रु.१५.५६ कोटीचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून सदर काम झाल्यानंतर याठिकाणी अखंडीत वीज पुरवठा होण्यास मदत होईल.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

चिरनेर (ता.उरण, जि.रायगड) येथील अक्कादेवी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरील वीजेचे खांब धोकादायक अवस्थेत असल्याबाबत

(१६) ५३६९४ (१६-०८-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चिरनेर (ता.उरण, जि.रायगड) येथील अक्कादेवी धरणाकडे जाणाऱ्या महत्वाच्या मार्गावरील वीजेचे खांब अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या वीजेच्या खांबाच्या दुरुस्तीकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या वीजेच्या खांबांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२) व (३) चिरनेर (ता.उरण, जि.रायगड) अक्कादेवी धरणाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील वीजेचे एकूण २२ एल टी पोल आहेत. त्यापैकी १२ पोल जुन्या लाईनचे बदलून १७ पोलची नवीन लाईन पायाभूत आराखडा-२ योजने अंतर्गत टाकण्यात आली आहे आणि आता फक्त ९ जुने पोल शिल्लक असून सदर काम करण्यासाठी कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण तालुक्यामध्ये (जि.ठाणे) वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याबाबत

(१७) ५४६२८ (१६-०८-२०१६). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण तालुक्यामध्ये (जि.ठाणे) लालचौकी, आधारवाडी, सुभाष नगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी पारनाका येथील एमएसईबी कार्यालयाची दिनांक २ जून, २०१६ रोजी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिसरातील तसेच कल्याण ग्रामीण क्षेत्रातील दिवा, शिळ, देसाई, मानपाडा, सोनारपाडा या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने सदरचा वीजपुरवठा खंडीत न करता कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी एमएसईबी यांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) दिनांक ३१.०५.२०१६ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने तोडलेली टि.व्ही.ची केबल २२ के.व्ही दुर्गाडी स्विचिंग स्टेशनमधून निघणाऱ्या २२ के.व्ही. आग्रा रोड वाहिनीवर पडल्यामुळे शॉट सर्किट झाले. त्यामुळे २२ के.व्ही. दुर्गाडी स्विचिंग स्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या केबी २ वाहिनीचे टॉवरवरील दोन जंपर रेल्वे क्रॉसिंगजवळ तुटले. त्यामुळे सदर स्विचिंग स्टेशनमधून निघणाऱ्या २२ के.व्ही. आग्रा रोड, २२ के.व्ही. आधारवाडी व २२ के.व्ही. वाडेघर ह्या वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद झाला होता. सदर वीज पुरवठा पहाटे ३:१६ वा. पूर्ववत करण्यात आला.

(२), (३) व (४) मानपाडा व सोनारपाडा गावांसाठी २२ के.व्ही. सोनारपाडा गांव वाहिनी दिनांक १५.०५.२०१६ ते १५.०६.२०१६ या कालावधीत पावसाळ्यापूर्वीचे दुरुस्ती, रोहित्र ऑईल टॉप अप, वृक्ष छाटणी इत्यादी कामांसाठी तसेच तातडीचे भारनियमनासाठी वीज पुरवठा बंद होता, त्यामुळे त्याकाळात तेथे वीजपुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. त्यानंतर २२ के.व्ही सोनारपाडा गांव वाहिनीवर (यु अँड एम) या योजनेअंतर्गत १.५० कि.मी. तारा बदलण्यात आलेल्या आहेत. ०१ नवीन जीओडी बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील उद्योगांना वीज दरात सवलत देण्याबाबत

(१८) ५५५२५ (१६-०८-२०१६). श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनुसूचित क्षेत्रातील (डी झोन) उद्योगांना वीज दरामध्ये आर्थिक सवलत देण्याचे राज्य शासनाने जाहिर केले असतांना सुध्दा उद्योगांना वीज सवलती देण्याबाबत अंमलबजावणी केली नसल्याची माहिती दिनांक ५ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनुसूचित क्षेत्रातील (डी झोन) उद्योगांना वीज सवलतीमध्ये आर्थिक सवलत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) व (२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, डी व डी+ क्षेत्रातील उद्योगांना दिनांक २९ जून, २०१६ व दिनांक २४ मार्च, २०१७ च्या शासन निर्णयानुसार वीज दरामध्ये दिनांक ०१.०४.२०१६ पासून सवलत देण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्ह्यातील विविध गावात भारनियमन सुरु असल्याने वीजपंप बंद पडत असल्याबाबत

(१९) ५६०६२ (१६-०८-२०१६). श्री.अमर काळे (आर्वी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वर्धा जिल्ह्यातील विविध गावात भारनियमन सुरु असल्याने वीजपंप बंद राहत असल्याने भाजीपाल्यासह विविध उन्हाळी पिके घेता येत नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वीजपंप बंद असल्याने उन्हाळी पिकांना पाणी मिळत नसल्याने ती सुकून जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत असून बँकांच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने भारनियमन मुक्त करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२), (३) व (४) पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच कृषी पंपांसाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा लक्षात घेऊन महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार व महावितरण कंपनीच्या दि. १४.०१.२०१३ च्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना रात्रीच्या काळात १० तास व दिवसा ८ तास ३ फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने देण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील मवेशी व पाडाळणे येथील
३३ केव्ही उपकेंद्र अद्याप न उभारल्याबाबत**

- (२०) ५६७१३ (१६-०८-२०१६). श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील मवेशी व पाडाळणे येथील ३३ के.व्ही.च्या उपकेंद्रास एक वर्षापूर्वी मंजुरी मिळून अद्याप उभारणी केली नाही, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 - (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर ३३ के.व्ही. उपकेंद्राची तातडीने उभारणी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२) व (३) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाडाळणे व मवेशी येथे आदिवासी उपयोजनेअंतर्गत नवीन ३३/११ के.व्ही उपकेंद्र उभारण्याच्या प्रस्तावास दिनांक १६.०१.२०१७ रोजी मंजूर मिळाली आहे. सदर उपकेंद्रासाठी अनुक्रमे रु. २.७१ कोटी व रु. ३.५६ कोटी असा एकूण रु.६.२७ कोटी इतका खर्च अपेक्षित असून आवश्यक रु. ६.२७ कोटीचा निधी आदिवासी उपयोजनेच्या राज्यस्तरीय योजनेतून

महावितरण कंपनीस अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत अधीक्षक अभियंता, सं. व सु. मंडळ कार्यालय, अहमदनगर यांनी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, राजुर, ता. अकोले, जि.अहमदनगर यांचेकडे दिनांक ११.०४.२०१७ अन्वये मागणी केली आहे. सदर निधी प्राप्त होताच सदर उपकेंद्राचे काम करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कागल तालुक्यातील (जि.कोल्हापूर) मौजे सेनापती कापशी येथे विद्युत प्रवाहासाठी उभारणी केलेले खांब जीर्ण झाल्याबाबत

(२१) १७२०३ (१६-०८-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कागल तालुक्यातील (जि.कोल्हापूर) मौजे सेनापती कापशी येथे विद्युत प्रवाहासाठी उभारणी केलेले खांब जुने झाले असल्याने केव्हाही खाली पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कार्यवाही होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने सदर गावातील विद्युत खांबाची दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) यासंदर्भात महावितरणकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

(३) व (४) कागल तालुक्यातील (जि.कोल्हापूर) मौजे सेनापती कापशी या गावातील एकूण ३५ खांब गंजलेले आहेत. त्यापैकी U & M योजनेअंतर्गत एकूण ७ गंजलेले खांब बदलले आहेत. उर्वरित २८ गंजलेले खांब बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

फर्दापूर शिवारातील (ता.सोयेगाव, जि.औरंगाबाद) नवीन दर्गा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी डीपी उपलब्ध करून देण्याबाबत

(२२) १७५६६ (१६-०८-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) फर्दापूर शिवारातील (ता.सोयेगाव, जि.औरंगाबाद) नवीन दर्गा परिसरातील शेतकऱ्यांनी १३ जणांचा एक गट तयार करून शेतीपंपासाठी सन २०१३ मध्ये महावितरणकडे डीपी उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज केले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शेतकऱ्यांना १० दिवसात डीपी उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने सदर शेतकऱ्यांना डीपी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२), (३), (४) व (५) सदरचे रोहित्र दिनांक १९.०९.२०१६ रोजी महावितरण कंपनीकडून कार्यान्वित करण्यात आले आहे.

खारेपाटण भुईबावडा (जि.सिंधुदुर्ग) येथे विद्युत खांब उभे करताना

नर्सरीच्या झाडांची तोड केल्याबाबत

(२३) ५९४२४ (१६-०८-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खारेपाटण भुईबावडा (जि.सिंधुदुर्ग) वीज वितरण उप केंद्रासाठी ३३ के. व्ही उच्च दाबाची मुख्य वाहिनी टाकण्याचे काम महावितरण कंपनीने इन्फ्रा योजनेअंतर्गत खाजगी कंपनीला दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंपनीने खारेपाटण भुईबावडा रस्त्या लगत लावण्यात आलेल्या नर्सरीच्या झाडांची विद्युत खांब उभे करताना तोड केल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी व पर्यावरण प्रेमींनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या तक्रारीच्या अनुषंगाने झाडाची तोड करणाऱ्या खाजगी कंपनीच्या ठेकेदारावर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) भुईबावडा (जि. सिंधुदुर्ग) वीज वितरण उपकेंद्रासाठी ३३ के.व्ही. उच्च दाबाची मुख्य वाहिनी टाकण्याचे काम महावितरण कंपनीने इन्फ्रा अंतर्गत मे. बी. व्ही.जी. (इंडिया) लिमिटेड या खाजगी कंपनीला दिले आहे.

- (२) सदर वाहिनीचे ११ मी. लांबीचे लोखंडी पोल उभारताना विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अडथळा होणाऱ्या रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या आवश्यकतेनुसार कमीत कमी तोडल्या जातील याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच याबाबत तहसिलदार, वैभववाडी यांच्याकडे तक्रार आलेली नसल्याचे आढळले आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगाव (जि.नाशिक) येथे होत असलेल्या भारनियमनामुळे
वस्त्रोद्योग आर्थिक तोट्यात असल्याबाबत**

- (२४) ६१११४ (१६-०८-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मालेगाव (जि.नाशिक) येथे माहे मे, २०१६ पासून वेगवेगळ्या कारणाने महावितरण कंपनी भारनियमन करत असल्याने मालेगांव येथील वस्त्रोद्योग आर्थिक तोट्यात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने यंत्रमागधारकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शासन आवश्यक ती कोणती कार्यवाही करणार आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रशेखर बावनकुळे (११-०९-२०१७) : (१) विद्युत मागणी व पुरवठा यांच्यामध्ये तफावत निर्माण झाल्याने वीज प्रणालीच्या सुरक्षितते करिता मालेगांवमध्ये दि. १६ मे, ३१ मे, १ जून व २ जून, २०१६ या दिवशी आपत्कालीन भारनियमन करण्यात आले होते.
- (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जेऊर (ता.अक्कलकोट, जि.सोलापूर) येथील गट नं.७३७/१/अ मध्ये रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मर
वाहतुकीस अडथळा ठरत असल्याबाबत**

- (२५) ६१६६२ (१६-०८-२०१६). श्री.अमित घोडा (पालघर) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जेऊर (ता.अक्कलकोट, जि.सोलापूर) येथील गट नं.७३७/१/अ मध्ये ताल टाकून अडविलेला रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा, तसेच ट्रान्सफॉर्मर रस्त्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने उपअभियंता, म.रा.वि.वि., अक्कलकोट यांचेकडे अर्ज करून त्याचे स्थलांतर करण्याचे आदेश तहसिलदार अक्कलकोट यांच्या न्यायालयात दि.१६.१.२०१६ रोजी दिले आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या आदेशाचे पालन न केल्यास भा.दं.सं. १८६० कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरचे आदेश देऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप हा रस्ता मोकळा करून देण्यात आला नसल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (४) तसेच राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ता खुले करण्याचे धोरण सुरु असतांनाही तसेच तहसिलदार अक्कलकोट यांचे न्यायालयात सदरचा रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेले असतांनाही हा रस्ता खुला करण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) श्री.शिबु मेघू चव्हाण यांनी जेऊर, ता.अक्कलकोट येथील गट नं.७३७/१/अ च्या बांधालगतचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यासाठी व सदरचे काम १.३% DDF योजनेअंतर्गत काम करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता, वारंवार विचारणा करूनही, अद्यापपर्यंत उपविभागीय कार्यालय, महावितरण, अक्कलकोट यांना सादर केले नाहीत. त्यामुळे पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) व आष्टी उपविभागात कार्यान्वित असलेली ३३ के.व्ही. ची ८ उपकेंद्रे १३२ के.व्ही. च्या उपकेंद्रास जोडण्याबाबत

(२६) ६१७३६ (१८-०८-२०१६). **श्री.अमर काळे (आर्वी) :** सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) व आष्टी उपविभागात कार्यान्वित असलेली ३३ के.व्ही. ची ८ उपकेंद्रे तळेगांव (शा.पं.) ता. आष्टी येथील १३२ के.व्ही. च्या उपकेंद्रास जोडली असून या उपकेंद्राची क्षमता ५० एमव्हीए एवढी आहे आणि सदरस्थितीत सदर उपकेंद्रावर ६० एमव्हीए चा भार पडत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कारंजा (घा.) येथून निघालेल्या ३३ के.व्ही. च्या ५ वाहीन्या (हेटीकुंडी, नारा, कन्नमवारग्राम, कारंजा व सावली) घनदाट जंगलमार्गातून जात असल्यामुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याच्या तक्रारी संबंधीत विभागास केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कारंजा (घा.) उपविभागातील विद्युतसंबंधी समस्या सोडविण्याकरीता येथे प्रस्तावित केलेल्या १३२ व ३३ के.व्ही. च्या उपकेंद्रास शासन किती कालावधीत मंजूरी देणार आहे वा देण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) कारंजा (घा.) उपविभागातील विद्युतसंबंधी समस्या सोडविण्याकरीता कारंजा येथे नविन २२०/१३२/३३ के.व्ही. उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव महापारेषण कंपनीमार्फत विचाराधीन आहे. सदर उपकेंद्रासाठी लागणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्यात असलेला अनुशेष

(२७) ६३२४० (१८-०८-२०१६). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भात ६५ टक्के वीजनिर्मिती होत असतांना सुध्दा शेतीला मात्र १४ टक्केच वीज मिळत असून नागपूर विभागाला १०.९० टक्के आणि अमरावती विभागात १७.३७ टक्के कृषी क्षेत्रालाच वीज पुरवठा करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विदर्भातील ६ लाख ९० हजार कृषीपंपाचा अनुशेष असल्याची माहिती दिनांक १० जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कृषीपंपास वीज पुरवठा मिळण्याबाबत वीज महामंडळाकडे पैसे (डीमांड) भरलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना वीजेचा पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१०-१०-२०१७) : (१) महाराष्ट्र राज्यात स्थापित असलेली एकूण वीज निर्मिती क्षमता ३२४१७ मे.वॅ. आहे. यापैकी विदर्भातील एकूण स्थापित क्षमता १२५२९ मे. वॅ. एवढी आहे (३८.६५%). (विदर्भात असणारे प्रकल्प महानिर्मिती ५५४० मे.वॅ., केंद्राचे १००० मे.वॅ., खाजगी ५२५० मे.वॅ., अपारंपारिक ऊर्जा १३९ मे.वॅ. व रिलायन्स एनर्जी ६०० मे.वॅ.) विदर्भात मार्च, २०१७ अखेर एकूण ७,९३,२१२ कृषीपंपाचे ऊर्जाकरण करण्यात आले आहे.

(२) मार्च, २०१६ अखेर विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात एकूण ४७१९ इतक्या कृषीपंपाचा अनुशेष बाकी होता. त्याकरिता रु. ८९.७६ कोटी इतका निधी अनुशेष योजनेअंतर्गत मंजूर केला असून मार्च, २०१७ अखेर ६६०० कृषीपंपाचे ऊर्जाकरण करण्यात आले आहे. तसेच विदर्भामध्ये मार्च, २०१७ अखेर ५८५५४ कृषीपंप पैसे भरून प्रलंबित असून मार्च, २०१७ अखेर ५०२११ कृषीपंपाचे ऊर्जाकरण करण्यात आले आहे व उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

(३) महावितरणमार्फत चौकशी करण्यात आली आहे.

(४) विदर्भ व मराठवाड्याकरिता सन २०१६-१७ मध्ये ९४,४६२ कृषीपंपांना वीजजोडणी देण्याच्या उद्देशाने रु. ९१६.२० कोटीची योजना प्रस्तावित असून त्यामध्ये विदर्भातील ७०६४८ कृषीपंपाकरिता रु. ६८६.१४ कोटी इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

पायाभूत आराखडा-२ योजनेअंतर्गत विदर्भाकरिता १५८२२ कृषीपंप ऊर्जाकरणाची तरतूद करण्यात आली असून मार्च, २०१७ अखेर १२२५५ कृषीपंपाचे ऊर्जाकरण करण्यात आले आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये विदर्भातील ९८० कृषीपंपांचे ऊर्जाकरण करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**परांडा (जि.उस्मानाबाद) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राची इमारत मोडकळीस आल्याने
नवीन इमारत बांधण्याबाबत**

(२८) ६३५९९ (१८-०८-२०१६). श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परांडा (जि.उस्मानाबाद) तालुक्यातील आनाळा येथील महावितरणाची ३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या इमारतीला तडे जाऊन इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मा.ऊर्जा मंत्री यांना माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदरची इमारत दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१०-१०-२०१७) : (१) लेखी निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. तथापि लोकप्रतिनिधी यांचे कार्यकारी अभियंता (स्था) महावितरण, लातूर यांचेशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणामध्ये विषयांकित इमारतीच्या दुरुस्तीबाबत चर्चा झालेली आहे.

(२) महावितरणमार्फत चौकशी करण्यात आली आहे.

(३) सदर इमारतीचे छत (स्लॅब) पावसामुळे अति गळत असल्याने त्याची दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याप्रमाणे कार्यादेश त्याअंतर्गत टी.सी.टी. कलर कोटेड पत्रे छतावर बसवून सर्वप्रथम गळती बंद करण्याचे काम तातडीने सुरु करण्यात येत आहे. तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्याप्रमाणे आवश्यक दुरुस्तीची कामे करून उपकेंद्र इमारत सुस्थितीत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदगाव खंडेश्वर (जि.अमरावती) येथील व पशुवैद्यकीय दवाखाना आमला वि.

(ता.चांदूर रेल्वे, जि.अमरावती) येथील प्रलंबित विद्युतीकरणाच्या कामाबाबत

(२९) ६४२७४ (१८-०८-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत व पशुवैद्यकीय दवाखाना आमला वि. (ता.चांदूर रेल्वे) येथील प्रलंबित विद्युतीकरणाच्या कामाबाबत मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कार्यकारी अभियंता, सा.बां.विद्युत विभाग, अमरावती यांना दिनांक १३ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने प्रलंबित विदयुतीकरणाच्या कामाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१०-१०-२०१७) : (१), (२) व (३) अमरावती जिल्ह्यातील अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत चांदूर रेल्वे उपविभागामध्ये आमला विश्वेवर हे गाव येते. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याकरिता नवीन वीज कनेक्शन दिनांक २५.०८.२०१६ रोजी देण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाने राज्यातील भारनियमन बंद करण्याच्या केलेल्या घोषणेबाबत

(३०) ६४२९० (१८-०८-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने राज्यातील भारनियमन बंद करण्याची केलेली घोषणा काही कालावधी पुरतीच असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, दिनांक १ जून पासून महावितरण कंपनीने सुरु केलेल्या या भारनियमनामुळे हिंगोली वासियांना त्रास होत असल्याने संबंधित वीज कंपनीकडे चौकशी केली असता हिंगोली जिल्ह्याला वीजपुरवठा करणारा एक प्रकल्प पाण्याअभावी बंद पडला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने भारनियमन कमी करण्यासाठी शासनाने पाण्या अभावी बंद पडलेला प्रकल्प सुरु करण्याबात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) दि. १८ मार्च, २०१६ पासून हिंगोली जिल्ह्यामध्ये ११ केव्ही गावठाण फिडर व ११ केव्ही सिंगल फेजींग फिडर आणि ११ केव्ही एक्सप्रेस फिडरवरील भारनियमन रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे ११ केव्ही गावठाण फिडरवर, ११ केव्ही सिंगल फेज फिडर आणि ११ केव्ही एक्सप्रेस फिडरवर भारनियमन केले जात नाही. तथापि ब्रेकडाऊन व देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त काही कालावधीसाठी वीज पुरवठा बंद असतो.

वीज पुरवठा करण्यासाठी लागणारी वीज ही एका विशिष्ट प्रकल्पातून पुरवठा होत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मावळ (जि.पुणे) तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याबाबत

(३१) ६४४२६ (१८-०८-२०१६). श्री.संजय (बाळा) भेगडे (मावळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मावळ तालुक्यात (जि.पुणे) अनेक ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असून कामशेत परिसरातील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भागामध्ये पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग शॉप, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल दुकाने, प्रिंटींग प्रेस, आदि विजेची आवश्यकता असलेले व्यवसाय असून खंडित वीजपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महावितरणच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्री वीज अनियमितरीत्या खंडीत होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कामशेत परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतला आहे काय, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१०-१०-२०१७) : (१) व (२) कामशेत फिडरची लांबी २५ कि.मी.असून तो डोंगराळ व झाडी असलेल्या भागातून येत असल्याने पावसाळ्याच्या कालावधीत वीजपुरवठा खंडीत होत असतो. तो वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनीकडून तातडीची कार्यवाही करण्यात येते.

(३) कामशेत परिसरातील वीज पुरवठा अखंडित व सक्षम ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आली आहे:-

१) २२ के.व्ही कामशेत फिडरवरील कामशेत बाजारपेठ हा भाग २२ के.व्ही पवनानगर फिडरवर स्थलांतरीत केला आहे. त्यामुळे कामशेत बाजारपेठ मध्ये विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे २२ के.व्ही. कामशेत फिडरवरील २२ अॅम्पीअर वीज भार कमी झाला आहे.

२) १००/२२ के.व्ही. तळेगांव उपकेंद्रातून नवीन प्रभारीत केलेल्या २२ के.व्ही. फिनोलेक्स फिडरवर २२ के.व्ही कामशेत फिडरवरील खालील भाग स्थलांतरीत करण्यात आला आहे.

(अ) विशाल लॉन्स पोतदार शाळेजवळील परिसर (ब) म्हाळसकर वस्ती (क) स्मशानभूमी परिसर, त्यामुळे सुध्दा २२ के.व्ही.कामशेत फिडरवरील २० अॅम्पीअर वीज भार कमी झाला आहे. याव्यतिरिक्त २२ के.व्ही. कामशेत फिडरवरील खालील भाग २२ के.व्ही.फिनोलेक्स फिडरवर स्थलांतरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(अ) वडगांव मावळ परिसर व बाजारपेठ (ब) सर्व शासकीय कार्यालये, (क) माळीनगर शिक्षक सोसायटी (ड) दिग्विजय कॉलनी, भिलारे वस्ती.

३) २२/२२ के.व्ही. स्विचिंग केंद्र दिनदयाळ योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याबाबत

(३२) ६५२४१ (२७-०१-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यातील केवळ ७० शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज जोडणी दिली असून अजूनही ४०० शेतकरी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी प्रतिकेत असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने कळमनुरी तालुक्यातील कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीने प्रतिकेत असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) व (२) नांदेड परिमंडळांतर्गत हिंगोली मंडळ कार्यालय येते. हिंगोली जिल्ह्यांतर्गत कळमनुरी, सेनगाव, औंढा व वसमत येथे तालुका निहाय महावितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एकूण १२८७७ कृषीपंप ग्राहक आहेत.

कळमनुरी तालुक्यात मार्च, २०१६ अखेर एकूण २२७ कृषीपंपधारकांचे विद्युत जोडणीचे काम प्रलंबित होते. त्यापैकी ऑगस्ट, २०१६ अखेर ६० कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच माहे ऑगस्ट, २०१६ अखेर ४०६ कृषीपंपांना वीज जोडणी देणे प्रलंबित होते. सदर कृषीपंपांना वीज जोडणी देण्याकरिता विशेष पॅकेज योजनेंतर्गत कंत्राट देऊन वर्क ऑर्ड देण्यात आल्या आहेत. सदर कंत्राटामध्ये सप्टेंबर, २०१६ ते जून, २०१७ पर्यंत ३८८ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम कुर्लोद गाव व आदिवासी पाड्यांमध्ये
मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत**

(३३) ६५२८५ (१६-१२-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरापासून १२८ कि.मी. अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कुर्लोद गाव व आदिवासी पाड्यांमध्ये सुमारे १४५० नागरिक राहत असून ते मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) त्याचप्रमाणे तेथील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, एसटी सेवा सुविधा मिळालेली नाही व या पाड्यात ५ शाळा असून त्यातील ३ शाळांमध्ये अद्याप शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याने तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्य व केंद्र शासनाच्या आदिवासी गावातील योजनांसाठी कोटयवधी रुपये निधी खर्च करण्यात आला असून तो कागदावरच दाखविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, आदिवासी पाड्यांतील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत शासनाकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२७-०९-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

१. मौजे कुर्लौद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधणेस रु.१२२.३५ लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजूरीकरीता अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे यांचे कार्यालयाकडे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जव्हार, जि.प.पालघर यांनी सादर केलेले आहे.

२. कुर्लौद गावास मिनी एस.टी.बस सेवा सुरु करण्यासाठी कार्यकारी अभियंता, बांधकाम जव्हार, जिल्हा परिषद, पालघर या विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ जव्हार-पालघर यांना रस्ता एस.टी.बस वाहतुकीस सुस्थितीत असल्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

३. कुर्लौद ग्रामपंचायत हद्दीत ०५ पाड्यांमध्ये ०५ शाळा असून त्या प्रत्येक शाळेत विद्यार्थी संख्या क्षमतेनुसार शिक्षक कार्यरत आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) कुर्लौद गाव परिसरात गांव अंतर्गत रस्ते, पाईप डिप, पाड्यांना जोडणारे रस्ते, कॉंक्रीट रस्ते, शौचालये, इ. कामे सन २०१६-१७ मध्ये हाती घेण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**कुळगाव बदलापूर (जि.ठाणे) येथे महावितरण विभागाचे
कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करणेबाबत**

(३५) ६६५०३ (०७-०१-२०१७). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर येथे महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मागणी करूनही अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीअंती कुळगाव बदलापूर येथे महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय सुरु करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) महावितरण कंपनीमार्फत नवीन कार्यालय निर्मितीची मानके निश्चित करण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरु आहे. नवीन मानके निश्चित झाल्यानंतर आर्थिक दायित्वाचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

पदाबोरिया (ता.धानोरा, जि.गडचिरोली) या गावास वीज पुरवठा होत नसल्याबाबत

(३५) ७३२०५ (२७-०१-२०१७). डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पदाबोरिया (ता.धानोरा, जि.गडचिरोली) या गावास स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही वीज पोहचली नसल्याने अजूनही संपूर्ण गावाला अंधारात राहावे लागत आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, या वर्षी पावसाळ्यात विद्युत खांब पोहचले होते पण लावण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
(४) असल्यास, चौकशीअंती या गावात वीज पोहचविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (२७-०९-२०१७) : (१) व (२) सदर गावाचे दिनांक २६ ऑगस्ट, २०१७ रोजी विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील बंजारा समाजाचा आंध्र प्रदेशप्रमाणे अनुसूचित जमातीत समावेश करण्याबाबत

(३६) ७५१३४ (२१-०४-२०१७). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील बंजारा समाजाचा आंध्र प्रदेशप्रमाणे अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा व बंजारा समाजाला अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, यासाठी एका संघटनेने धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०५-१०-२०१७) : (१) होय.

(२) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२ खालील महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रासंबंधात दि.०६ सप्टेंबर, १९५० रोजीच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या आदेशात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत संसदेने वेळोवेळी सुधारणा केलेल्या अनुसूचित जमातीच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या असून त्यात बंजारा समाजाची नोंद नाही. सदर याद्या केंद्र शासनामार्फत सूचिबद्ध करण्यात आलेल्या असून त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र शासनास आहे.

केंद्र शासनाने एखाद्या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याकरिता निर्धारित केलेले निकष बंजारा समाज पूर्ण करत नसल्याने महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत बंजारा समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली येथील रोहित्रांसाठी तेलाचा पुरवठा करण्याबाबत

(३७) ७७५२१ (२८-०४-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.तानाजी मुटकले (हिंगोली) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने हिंगोलीसाठी तरतूद केलेले साडेआठ हजार लिटर तेल नाशिकला पाठविले असल्याचे माहे जानेवारी,२०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे हिंगोलीतील रोहित्र तेलाअभावी बंद पडले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, हिंगोली येथील रोहित्रांसाठी तेलाचा पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०३-१०-२०१७) : (१), (२) व (३) महावितरण सामुग्री व्यवस्थापन कक्षाद्वारे वितरण रोहित्रांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे ट्रान्सफॉर्मर ऑईल विकत घेतले जाते. सदर ऑईलच वितरण हे क्षेत्रिय कार्यक्षेत्रात नादुरुस्त रोहित्रांच्या संख्येनुसार केले जाते. नांदेड परिमंडळातील हिंगोली मंडल यांचेकडील नादुरुस्त रोहित्रांची संख्या विचारात घेता त्यांच्या अतिमहत्त्वाच्या निकडीनुसार मुख्य कार्यालयाकडून ऑईल हे परभणी भांडारात उपलब्ध करून देण्यात आले असून जेष्ठतेनुसार नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देण्यात आलेले आहेत व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करून देण्यात आला. सदर ऑईल हे इतरत्र कोठेही वळविण्यात आले असून त्याचा वापर फक्त हिंगोली मंडळातील नादुरुस्त रोहित्रे दुरुस्त करून घेण्याकरिता करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भोकरदन तालुक्यात (जि.जालना) एलईडी बल्ब योजना सुरु ठेवून
ग्राहकांना बल्ब बदलून देण्याबाबत**

- (३८) ७८५९७ (२८-०४-२०१७). श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) भोकरदन तालुक्यात (जि.जालना) वीजेची बचत आणि गोरगरिबांना विद्युत बल्ब उपलब्ध व्हावे म्हणून एलईडी बल्ब योजना सुरु करण्यात आली होती, परंतु काही बल्ब हमी काळातच खराब झाल्याने ही योजना बंद झाल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू योजनेमध्ये महावितरण कंपनीने ग्राहकांचे बल्ब बदलून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुसार सदरहू एलईडी बल्ब योजना सुरु ठेवून ग्राहकांना बल्ब बदलून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०३-१०-२०१७) : (१) भोकरदन तालुक्यात (जि.जालना) येथे एलईडी बल्बचे वितरण करण्यात आलेले होते. काही प्रमाणात एलईडी बल्ब खराब झाल्याच्या तक्रारी मे. ईईएसएलच्या ग्राहक सेवाकेंद्राचा दूरध्वनी क्रमांक व ईमेलवर प्राप्त झाल्या. खराब झालेले ७ वॉट एलईडी बल्ब किंवा ९ वॉट एलईडी बल्ब हे, ९ वॉट एलईडी बल्बने कोणतेही जास्त शुल्क न आकारता बदलून देण्यात आलेले आहे व हे वितरण, उपलब्ध असलेले एलईडी साठयानुसार मे. ईईएसएलच्या ग्राहक सेवाकेंद्राकडून चालू आहे. मे.ईईएसएल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जालना मंडळ येथे ६८२० खराब एलईडी बल्ब बदलून देण्यात आलेले आहेत.

(२) व (३) ज्या ग्राहकांचे बल्ब खराब झाले आहे त्या ग्राहकांना ९ वॉट क्षमतेचे बल्ब बदलून देण्यात येणार असून त्यासाठी मे. ई.ई.एस.एल. कंपनीमार्फत उपविभागीय स्तरावर फिरते ग्राहक सेवाकेंद्र (मोबाईल व्हॅन) कार्यरत आहे. सदरस्थितीत ग्राहकांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ग्राहक सेवाकेंद्राचा दूरध्वनी क्र. ०२२-४००२११९१ आहे. तसेच ईमेल सुविधा ujalamah@gmail.com या मेल वर उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**इन्सुली डोंबवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत
आठ एकरची काजू कलम बाग जळून गेली असल्याबाबत**

- (३९) ८१९१४ (२८-०४-२०१७). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इन्सुली डॉबवाडी (जि.सिंधुदुर्ग) येथे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत आठ एकरची काजू कलम बाग जळून गेली असून या आगीत शेतकऱ्यांचे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे व अशा प्रकारच्या घटना गेली ३ वर्षे सलग होत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याठिकाणी इन्सुली डॉबवाडी येथे विजेचा दाब कमी जास्त होतो त्यावेळी नेहमी याठिकाणी स्पार्किंग होते व सदर प्रकार हा गेली ३ वर्षे सातत्याने घडत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत वीज वितरण कंपनीने पाहणी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१७-१०-२०१७) : (१) व (२) दि. २५.०१.२०१७ रोजी इन्सुली डॉबवाडी येथील श्री.उल्हास सावंत यांच्या बागेत असणाऱ्या श्री पोल स्ट्रक्चरवरील AB स्वीचच्या बिघाडामुळे स्पार्किंग होऊन जमिनीवरील सुक्या गवताने पेट घेतला. त्यामुळे लागलेल्या आगीत काजू कलमे व इतर झाडे जळून सुमारे रु. १,२५,०००/- चे नुकसान झाले आहे. दि. २५.०१.२०१७ पूर्वी व तसेच मागील ३ वर्षांत सदर ठिकाणी अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.

(३) सदर ठिकाणी वीज वितरण कंपनीने पाहणी करून श्री पोल स्ट्रक्चरवरील AB स्वीचची देखभाल व दुरुस्ती करण्यात आलेली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी श्री पोल स्ट्रक्चरखाली खडी टाकण्यात आली आहे. तसेच वाहिनीचे देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे.

विद्युत निरीक्षक, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या अहवालात महावितरणने अपघातग्रस्तास नुकसान भरपाई द्यावी असे अभिप्राय दिले आहेत. तथापि अपघातग्रस्तांकडून आवश्यक कागदपत्रे महावितरण कंपनीस माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये प्राप्त झाली असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाशिम जिल्ह्यातील विज ग्राहकांचे विद्युत मिटरचे रिडींग न घेताच
ग्राहकांना विद्युत बिले आकारल्याबाबत**

(४०) ८२१२१ (२८-०४-२०१७). श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम शहरातील व जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या बीलांचे रिडींग न घेताच ग्राहकांना विद्युत बिले देण्यात आली असून याबाबतची तक्रार नागरिकांनी दिनांक १७ जून, २०१६ वा त्या सुमारस केली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ज्या कंत्राटदारास विद्युत रिडींगचे कंत्राट देण्यात आले त्या कंत्राटदारांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलबांची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०९-१०-२०१७) : (१) वाशिम जिल्ह्यातील काही परिसरामध्ये मीटर वाचन एजन्सीने मीटर रिडींग न घेतल्यामुळे सरासरी वीज वापराचे विद्युत देयके देण्यात आली.

- (२) व (३) महावितरण कंपनीमार्फत याबाबत चौकशी करण्यात आली व चुकीची विद्युत देयके दुरुस्त करून ग्राहकांना देण्यात आली. तसेच चुकीचे मीटर वाचन घेतलेल्या एजन्सीवर दंडात्मक कारवाई करून त्या एजन्सीचे काम बंद करण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगांव (जि. वाशिम) तालुक्यात किन्हीराजा उपकेंद्राऐवजी जऊळका
उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा करण्याबाबत**

(४१) ८२१२५ (२८-०४-२०१७). श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यामधील अमाना येथे किन्हीराजा उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा करण्यात येतो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर विद्युत लाईन ही वन विभागाच्या जमिनीवरून जात असल्यामुळे या विद्युत वाहिनीवर बऱ्याच वेळा वृक्ष पडतात व त्यामुळे वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होते, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यामुळे १५ कि.मी. अंतरावरील किन्हीराजा उपकेंद्रा ऐवजी जऊळका उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा देण्यात येण्याबाबत अमाना येथील नागरीकांची सततची मागणी आहे हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलबांची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१२-१०-२०१७) : (१), (२), (३) व (४) मौजे अमाना (अमानवाडी), ता. मालेगाव या गावास दि. २७.१०.२०१६ पूर्वी ३३/११ के.व्ही किन्हीराजा उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्यात येत होता. दिनांक २७.१०.२०१६ पासून मौजे अमाना (अमानवाडी) या गावाकरिता ३३/११ के.व्ही. जऊळका उपकेंद्रामधून तयार करण्यात आलेल्या ३ कि.मी., ११ के.व्ही. अमानवाडी फिडरद्वारे वीज पुरवठा होत असून आता तेथील ग्राहकांची/नागरिकांची कुठलीही तक्रार नाही.

**जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील विज ग्राहकांकडे
२.५० कोटी रुपयांची थकबाकी असल्याबाबत**

(४२) ८३७९३ (२८-०४-२०१७). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घरगुती ८ हजार ५ ग्राहकांकडे १ कोटी ८४ लाख ५२ हजार रु., १ हजार ५२२ व्यावसायिक ग्राहकांकडे ५२ लाख ५० हजार रु. व २११ औद्योगिक ग्राहकांकडे १३ लाख ४७ हजार रुपये अशी एकूण २.५० कोटी रुपयांची वीज देयकाची थकबाकी असल्याची बाब दिनांक २१ फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विज बिल वेळेत न भरणाऱ्या ग्राहकांचे विज कनेक्शन खंडित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, वीज देयकांची थकबाकी असण्याची कारणे काय आहेत व सदरहू थकबाकीची संपूर्ण रक्कम वसूल करण्याबाबत शासन कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०९-१०-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) ग्राहकांना देण्यात आलेले वीज देयक ग्राहकांनी विहित मुदतीत भरणा न केल्यामुळे ग्राहकांकडे थकबाकी आहे.

चाळीसगाव शहर उपविभागांतर्गत माहे २१ फेब्रुवारी, २०१७ पर्यंत घरगुती, वाणिज्य व औद्योगिक असे ९७३८ एकूण थकबाकीदार ग्राहक होते. त्यापैकी ६०५९ ग्राहकांनी रु. ५३.७० लाखांचा भरणा केला आहे. तसेच २०७ ग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात व ८५ ग्राहकांचा कायमस्वरूपी अशा एकूण २९२ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून त्यांच्याकडे रु. ३३.११ लाख एवढी थकबाकी आहे. उर्वरित थकबाकीदार ३३८७ ग्राहकांसाठी थकबाकी वसुलीची मोहिम राबविण्यात येत आहे.

वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येतो. चाळीसगाव शहरात वसुलीसाठी ४ पथके करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये ८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून विशेष वसुली मोहिम राबविण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड तालुक्याच्या (जि.पुणे) पूर्व भागातील शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी
२४ तास वीजपुरवठा करण्याची होत असलेली मागणी**

(४३) ८४२४७ (२८-०४-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड तालुक्याच्या (जि.पुणे) पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी शेतीपंपांना रात्री वीजपुरवठा होत असल्याने हिंस्र पशूंच्या भीतीखाली पिकांना पाणी द्यावे लागते हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी शेतकरी देऊ शकत नाहीत त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून यासाठी वीज वितरण कंपनीने २४ तास वीजपुरवठा करावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या अध्यक्षांनी वारंवार लेखी निवेदने देऊनही याबाबत कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०९-१०-२०१७) : (१), (२) व (३) यासंदर्भात महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयास निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही. मा. विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषीपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येत असून उर्वरित काळात सिंगल फेज वीज पुरवठा केला जातो. तसेच कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास तेवढा वेळ वाढवून वीज पुरवठा करण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वीज वितरण कंपनी एल.ई.डी. बल्बची जादा रक्कम वसूल करित असल्याबाबत

(४४) ८४३५८ (२८-०४-२०१७). श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी), डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विजेची बचत व्हावी यासाठी वीज वितरण कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी ग्राहकांना कंपनीच्या एजंटच्या माध्यमातून एलईडी बल्बची विक्री करण्यात आली यातील अनेक ग्राहकांनी हे बल्ब रोख रक्कम देवून खरेदी केलेले असतांना वीज वितरण कंपनी सदर ग्राहकांकडून बल्बची रक्कम पुन्हा बिलामध्ये समाविष्ट करून वसूल करित असल्याचा प्रकार माहे जानेवारी २०१७ मध्ये निदर्शनास आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय व त्यानुसार विज वितरणाच्या कारभाराची चौकशी करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करणार आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०९-१०-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर त्या ग्राहकांची माहे जानेवारी, २०१७ पासून वीज देयकामधून केली जाणारी वसुली थांबविण्यात आली आहे. सांगली, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ व भंडारा या मंडळ कार्यालयांतर्गत एकूण १८८५ ग्राहकांपैकी आजपावेतो सर्व ग्राहकांना वीज देयकामार्फत वसूल केलेल्या रक्कमेचा परतावा करण्यात आला आहे. तसेच सदर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विद्युत मनोऱ्यासाठी महापारेषण कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याबाबत

(४५) ८५६८२ (०९-०८-२०१७). श्री.गणपतराव देशमुख (सांगोले), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महापारेषण कंपनीमार्फत नवीन उभे करण्यात येणाऱ्या मनोऱ्यासाठी व ६६ केव्ही ते १२०० केव्हीच्या वाहिन्यांच्या खाली वापरण्यात येणाऱ्या शेतीच्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे,
- (३) असल्यास, यासाठीचा मोबदला ठरविणारी यंत्रणा कोणती असणार आहे ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (१६-१०-२०१७) : (१) शासन निर्णय दिनांक ३१.०५.२०१७ अन्वये राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याने व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देणेबाबतच्या धोरणाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

- (२) या निर्णयाची अंमलबजावणी शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यात आली आहे.
- (३) प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मोबदला निश्चित करण्याच्या कार्यवाहीची तरतूद सदर शासन निर्णयात आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये पारधी समाजातील घरकुलांसाठी पारधी समाजाला कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नसल्याबाबत

(४६) ८८०८६ (०९-०८-२०१७). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने व इतर योजनांमधून पारधी समाजासाठी घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पारधी समाजातील घरकुलांसाठी स्थानिक ग्रा.पं.कडून रहिवाशी पुरावे व इतर आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नसल्याने शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यापासून पारधी समाज वंचित राहत असल्याच्या तक्रारी आदिवासी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दिनांक ११ मे, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत, तसेच सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विष्णु सवरा (२९-०९-२०१७) : (१) महाराष्ट्रातील पारधी जमात शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेली आहे. त्यांचे शिक्षण व साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा दुर्लक्षित आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन २०११-१२ पासून पारधी विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यात प्रामुख्याने घरकुल योजना राबविण्यात येते. तसेच शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत सुध्दा पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.

(२) होय.

(३) व (४) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर यांचेकडील दि.३१.०५.२०१७ च्या पत्रान्वये गट विकास, पंचायत समिती, द.सोलापूर यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

राज्यात माता-बालकांसाठी सुरु असलेली खावटी कर्ज योजना बंद झाल्याबाबत

(४७) ८९६५३ (०९-०८-२०१७). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माता-बालकांसाठी सुरु असलेली खावटी कर्ज योजना सन २०१४ पासून बंद करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच आदिवासी माता-बालकांचे कुपोषण होवू नये म्हणून खावटी कर्ज योजना पूर्ववत सुरु करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०३-१०-२०१७) : (१) व (२) आदिवासी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना सन २०१३-१४ पर्यंत खावटी कर्ज वाटप करणेत आलेले आहे. मात्र लाभार्थ्यांकडून खावटी कर्जाची परतफेड न झाल्याने ते थकबाकीदार आहेत. थकबाकीदार लाभार्थी खावटी कर्ज घेणेसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे सन २०१४ पासून खावटी कर्जाचे वाटप झालेले नाही.

(३) व (४) आदिम जमातीच्या लाभार्थ्यांसाठी खावटी अनुदान योजनेच्या धर्तीवर नवीन योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे.

आदिवासी विकास महामंडळातील भरती प्रकरणाबाबत

(४८) ९०२२७ (०९-०८-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास महामंडळातील भरती प्रकरणी केंद्र शासनाच्या लेखापरिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तपासणीचा अहवाल शासनास कधीपर्यंत प्राप्त होणार आहे,

- (३) सदर अहवाल प्राप्त झाला असल्यास, या अहवालातील शिफारशीनुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१२-१०-२०१७) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या स्तरावरील उच्चस्तरीय समितीमार्फत आदिवासी विकास महामंडळामधील पद भरतीबाबत चौकशी करण्यात आली आहे. सदर चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून छाननीची प्रक्रिया सुरु आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीस गोदामासाठी शासनाकडून अनुदान मिळणेबाबत

- (४९) ९०९३३ (१८-०८-२०१७). श्री.विलास तरे (बोईसर), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीस गोदामासाठी शासनाकडून अनुदान मिळणेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ मार्च, २०१७ रोजी वा त्या सुमारास मा.कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१६-१०-२०१७) : (१) होय.

- (२) पणन मंडळामार्फत बाजार समित्यांचे आवारामध्ये गोदाम उभारणी संदर्भात प्रस्ताव राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत मंजूरीसाठी शासनास प्राप्त झाला असून त्यावर कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासदाला निवडणूक लढविणेपासून वंचित ठेवल्याबाबत

- (५०) ९०९३३ (१८-०८-२०१७). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) नव्या सहकार कायद्याचा आधार घेवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासदाला निवडणूक लढविणेपासून वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदाला निवडणूक लढता यावी या दृष्टीने नवीन सहकार कायद्यात काही बदल करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा. सहकार मंत्री यांच्याकडे माहे मार्च, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देशमुख (१७-१०-२०१७) : (१) व (२) सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक सर्वसामान्य सभासदाला लढवता येईल या दृष्टीने सहकार कायद्यात बदल करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पत्रान्वये शासनास केली आहे.

(३) व (४) लोकप्रतिनिधींच्या निवेदनावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच साखर आयुक्त यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झाले असून त्याअनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर शासनामार्फत उचित निर्णय घेण्यात येईल.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.